

नियमित निवडसूची, २०२१-२२
(भाग-२):
“पोलीस उप अधीक्षक/ सहा.
पोलीस आयुक्त (नि:शस्त्र)” या
संवर्गातील पदावर पदोन्नतीने
पदस्थापना करणेबाबत.

**महाराष्ट्र शासन
गृह विभाग**

शासन आदेश क्र.रापोसे-१७२३/प्र.क्र.१११/एक/पोल-१अ.

२ रा मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई. पिन-४०००३२.

दिनांक : २२ मे २०२३.

- संदर्भ** :-
- १) शा.नि., सा.प्र. विभाग, क्र.एसआरव्ही-२०१८/ प्र.क्र.१५९/ कार्या.-१२, दिनांक ०१.०८.२०१९.
 - २) शा.नि., सा.प्र. विभाग, क्र.बीसीसी-२०१८/ प्र.क्र.३६६/१६-ब, दिनांक ०७.०५.२०२१.
 - ३) पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांच्या कार्यालयाची पत्रे क्र.पोमसं/ २/ १०२०/ निनिसु-२०२१-२२/भाग-२/ २०/ २०२२, दिनांक ०४.०७.२०२२, १७.०८.२०२२, १४.११.२०२२.
 - ४) शासन पत्र, गृह विभाग, क्र. रापोसे-०१२२/प्र.क्र.३३/भाग-२/पोल-१अ, दिनांक ०२.११.२०२२ व २२.११.२०२२.

शासन आदेश.

“पोलीस उप अधीक्षक/ सहा. पोलीस आयुक्त (नि:शस्त्र)” या संवर्गातील पदावर पदोन्नती देण्याकरिता तयार करण्यात आलेल्या “पोलीस निरीक्षक (नि:शस्त्र)” या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या “नियमित निवडसूची २०२१-२२ (भाग-२)” यामध्ये समाविष्ट असलेल्या, पुढील तक्त्यातील स्तंभ (२) मध्ये नमूद पोलीस अधिकाऱ्यांना, “पोलीस उप अधीक्षक/ सहा. पोलीस आयुक्त (नि:शस्त्र)” या संवर्गातील पदांवर, सेवाज्येष्ठतेनुसार, तात्पुरत्या स्वरूपात, पुढील अटींवर, पदोन्नती देण्यात येत असून, त्यांची स्तंभ (३) मध्ये निर्दिष्ट पदांवर, याद्वारे, पदोन्नतीने पदस्थापना करण्यात येत आहे-

अ.क्र.	पोलीस अधिका-याचे नाव (श्री./श्रीम.)	पदोन्नतीने पदस्थापना
(१)	(२)	(३)
१.	अशोक श्रावण बागुल	उपविभागीय पोलीस अधिकारी, भंडारा.
२.	राजू लक्ष्मण कसबे	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
३.	विजय तुकाराम पोवार	सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर.
४.	सुरेश हरीभाऊ वराडे	सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर.
५.	शाहुराव भाऊराव साळवे	सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर.
६.	विजय सदाशिवराव भिसे	सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर.
७.	वसंत वामन कुंवर	सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर.

अ.क्र. (१)	पोलीस अधिका-याचे नाव (श्री./श्रीम.) (२)	पदोन्नतीने पदस्थापना (३)
८.	संजय तुकाराम भालेराव	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
९.	सुनिल दिगंबर नंदवाळकर	उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर, जि. जळगांव
१०.	राजेंद्र केशवराव मोकाशी	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
११.	ममता लॉरेन्स डिसोजा	सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर
१२.	सुलभा महादेव पाटील	सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर
१३.	आनंदा महादु वाघ	उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर, जि. अहमदनगर
१४.	नितिनकुमार नीळकंठ गोकावे	पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, नाशिक ग्रामीण
१५.	सिद्धार्थ वसंतराव गाडे	सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर
१६.	गौरीप्रसाद चंद्रशेखर हिरेमठ	सहायक पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई
१७.	वसंत लक्ष्मण भोये	पोलीस उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक
१८.	दयानंद हनुमंत बांगर	पोलीस उप अधीक्षक, अपर पोलीस महासंचालक, आर्थिक गुन्हे, महाराष्ट्र राज्य, यांचे कार्यालय, मुंबई
१९.	दत्तात्रय पुंडलिक पवार	उपविभागीय पोलीस अधिकारी, शहादा, जि. नंदूरबार
२०.	काशिनाथ गंगाराम पवार	उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचांदूर, जि. चंद्रपूर
२१.	विजय भीमराव बेलगे	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
२२.	सुरेश सावळाराव बुधवंत	उपविभागीय पोलीस अधिकारी, परतूर, जि. जालना
२३.	विजयकुमार नरसिंगराव ठाकूरवाड	उपविभागीय पोलीस अधिकारी, कन्नड, संभाजीनगर ग्रामीण
२४.	आदिनाथ रघुनाथ बुधवंत	सहायक पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई.
२५.	प्रदीप रामचंद्र खुडे	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
२६.	देवराम शिवराम गवळी	उपविभागीय पोलीस अधिकारी, मलकापूर, जि. बुलढाणा
२७.	संजय रतन बांबळे	उपविभागीय पोलीस अधिकारी, धाराशिव.
२८.	भागवत ज्ञानदेव फुंदे	उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर.
२९.	मच्छिंद्र रामचंद्र खाडे	सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर.
३०.	अनिल खेलबा चोरमले	उपविभागीय पोलीस अधिकारी, अंबेजोगाई, जि. बीड
३१.	सुहास पांडुरंग कांबळे	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
३२.	बाळासाहेब यशवंत भालचिम	उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई, जि. सातारा
३३.	राजेंद्र धैयशील शेळके	पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, सातारा.
३४.	घनश्याम विजय पलंगे	पोलीस उप अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, रायगड
३५.	महेश शिवचरण देवीकर	उपविभागीय पोलीस अधिकारी, लोहमार्ग, पुणे
३६.	देवराम चिंतामण खंडेराव	उपविभागीय पोलीस अधिकारी, आर्वी, जि. वर्धा
३७.	रविंद्र दगडु होवाळे	उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकोट, सोलापूर ग्रामीण
३८.	सतीश कृष्णराव कसबे	सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड
३९.	साजन रुपलाल सोनावणे	उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा, नंदूरबार

अ.क्र. (१)	पोलीस अधिका-याचे नाव (श्री./श्रीम.) (२)	पदोन्नतीने पदस्थापना (३)
४०.	सुनिल छबनराव कांबळे	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
४१.	मनोज महादेवराव सिडाम	उपविभागीय पोलीस अधिकारी, पवनी, जि. भंडारा
४२.	दीपक सुखदेव साखरे	उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा, जि. चंद्रपूर
४३.	सुनिल विठ्ठल भोसले	अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.), गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
४४.	भास्कर नाना पुकळे	सहायक पोलीस आयुक्त, मीरा-भाईदर-वसई-विरार
४५.	विठ्ठल खंडुजी कुबडे	सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड
४६.	सुनिल काशिनाथ चंद्रमोरे	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
४७.	मनिष मधुकरराव कल्याणकर	उपविभागीय पोलीस अधिकारी, अहमदपूर, जि. लातूर
४८.	संजय दामोदा डहाके	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
४९.	प्रदीप गिरीजनाथ तिवार	पोलीस उप अधीक्षक, डायल ११२, नवी मुंबई
५०.	विजयालक्ष्मी सिद्राम कुरी	पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, सोलापूर ग्रामीण
५१.	सुरेखा संतोष वाघमारे (सुरेखा पंढरीनाथ गायकवाड)	अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.), गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
५२.	हेमंत यशवंत काळे	पोलीस उप अधीक्षक, अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे
५३.	मनोहर रामचंद्र दाभाडे	उपविभागीय पोलीस अधिकारी, मूर्तिजापूर, अकोला
५४.	अप्पासाहेब बाबा लेंगरे	पोलीस उप अधीक्षक, अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पालघर
५५.	गुलाबराव परशराम वाघ	पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, बुलढाणा
५६.	प्रशांत पांडुरंग संपते	उपविभागीय पोलीस अधिकारी, धर्माबाद, जि. नांदेड
५७.	राजेंद्रकुमार हिंदुराव राजमाने	उपविभागीय पोलीस अधिकारी, चिपळूण, जि. रत्नागिरी
५८.	इनामदार सीराज हजरत मोहमद	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
५९.	चंद्रकांत बबनराव काटकर	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
६०.	बापु गंगाधर रोहोम	उपविभागीय पोलीस अधिकारी, काटोल, नागपूर ग्रामीण
६१.	सोमेश्वर बाजीराव कामटे	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
६२.	रामराव माधवराव सोमवंशी	उपविभागीय पोलीस अधिकारी, साक्री, जि. धुळे.
६३.	संजय फकीरा महाजन	उपविभागीय पोलीस अधिकारी, चांदूर रेल्वे, अमरावती ग्रामीण
६४.	विनितकुमार जयवंत चौधरी	पोलीस उप अधीक्षक, डायल ११२, नवी मुंबई.
६५.	अधिकराव महादेव पोळ	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
६६.	भगवान रामचंद्र पाटील	पोलस उप अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, यांचे वाचक, कोल्हापूर
६७.	संदिपान सोन्याबापू शेळके	उपविभागीय पोलीस अधिकारी, वसमत, जि. हिंगोली
६८.	संपत सखाराम शिंदे	सहायक पोलीस आयुक्त, संभाजीनगर
६९.	संजय राजाराम गोर्ले	अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.), गुन्हे अन्वेषण विभाग, कोल्हापूर

अ.क्र. (१)	पोलीस अधिका-याचे नाव (श्री./श्रीम.) (२)	पदोन्नतीने पदस्थापना (३)
७०.	रविंद्र शंकरराव दळवी	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
७१.	विनोद नानाजी ठाकरे	उपविभागीय पोलीस अधिकारी, खामगांव, जि. बुलढाणा
७२.	हेमंत कल्याणराव सोमवंशी	अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.), गुन्हे अन्वेषण विभाग, नाशिक
७३.	सुनिल धोंडीबा काळे	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
७४.	भीमराव बाबुराव नंदुरकर	पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, अहमदनगर
७५.	जयकुमार बाबुराव सूर्यवंशी	उपविभागीय पोलीस अधिकारी, शाहुवाडी, जि. कोल्हापूर
७६.	अशोक शामराव तोरडमल	सहायक पोलीस आयुक्त, सोलापूर शहर
७७.	किरण पितर साळवी	पोलीस उप अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक
७८.	दादाराव सखाराम शिनगारे	उपविभागीय पोलीस अधिकारी, माहुर, जि. नांदेड
७९.	शिवाजी मारुती आवटे	पोलीस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
८०.	बाळकृष्ण जनार्दन हनपुडे-पाटील	उपविभागीय पोलीस अधिकारी, बिलोली, जि. नांदेड
८१.	जगदीश श्रीहरी शिंदे	उपविभागीय पोलीस अधिकारी, मुरबाड, ठाणे ग्रामीण
८२.	शहाजी जयसिंग शिंदे	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
८३.	अशोक विश्वासराव धुमाळ	सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर
८४.	शशिकांत आनंदराव भंडारे	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
८५.	मनोज श्रीकांत नेर्लेकर	पोलीस उप अधीक्षक, पोलीस महासंचालक, म.रा., यांचे कार्यालय, मुंबई.
८६.	शाम खंडेराव शिंदे	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
८७.	निलेश सुरेश माईनकर	पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, रत्नागिरी
८८.	शकुर गुलाब सय्यद	पोलीस उप अधीक्षक (प्रशासन), मोटार परिवहन विभाग, पुणे
८९.	सुनिल किसनराव धनावडे	अपर उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, पुणे
९०.	राजेंद्र नामदेवराव ढमाळ	पोलीस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
९१.	प्रभाकर निवृत्ती ढगे	पोलीस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
९२.	संपत पोपट चव्हाण	उपविभागीय पोलीस अधिकारी, लोहमार्ग, सोलापूर, पुणे लोहमार्ग
९३.	अभिजीत साहेबराव मोहिते	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
९४.	दत्तात्रय गणपत नाळे	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
९५.	अशोक बापु शेळके	सहायक पोलीस आयुक्त, नागपूर शहर
९६.	शेखर बसवेश्वर डोंबे	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
९७.	अरुण रखमाजी भोर	उपविभागीय पोलीस अधिकारी, अलिबाग, जि. रायगड.
९८.	मारुती शंकर पंडीत	उपविभागीय पोलीस अधिकारी, लोहमार्ग, मनमाड, औरंगाबाद लोहमार्ग
९९.	रावसाहेब बापुराव जाधव	पोलीस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
१००.	श्रीहरी भानुदास पाटील	उपविभागीय पोलीस अधिकारी, धारणी, जि. अमरावती

अ.क्र. (१)	पोलीस अधिका-याचे नाव (श्री./श्रीम.) (२)	पदोन्नतीने पदस्थापना (३)
१०१.	मनोज श्यामसुंदर हिलेकर	पोलीस उप अधीक्षक, विशेष सुरक्षा विभाग, मुंबई
१०२.	योगेश अशोकराव गावडे	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
१०३.	प्रभाकर खंडेराव घाडगे	पोलीस उप अधीक्षक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे
१०४.	राजन हिंदुराव सस्ते	पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सांगली
१०५.	दीपक हनुमंत पालव	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
१०६.	युवराज मारुती मोहिते	पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, बारामती (ब-हाणपूर), पुणे ग्रामीण
१०७.	अंबरुषी दत्तात्रय फडतरे	पोलीस उप अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, कोल्हापूर
१०८.	मनोहर रामचंद्र शिंदे	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
१०९.	महेश नारायण मुगुटराव	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
११०.	सुभाष दत्तात्रय कोकाटे	उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापूर, जि. रायगड
१११.	भूषण महादेव बेलणेकर	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
११२.	प्रशांत गोविंदराव देशपांडे	उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगोली ग्रामीण उपविभाग
११३.	रमेश रामचंद्र चव्हाण	अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई
११४.	बाबासाहेब बाजीराव ठोंबे	पोलीस उप अधीक्षक, गुप्तचर प्रशिक्षण संस्था, नाशिक
११५.	सुनिल दादाराव ओव्हळ	उपविभागीय पोलीस अधिकारी, सेलू, जि. परभणी
११६.	दिलीप पांडुरंग भागवत	उपविभागीय पोलीस अधिकारी, उदगीर, जि. लातूर
११७.	जगदीश दिनकर साईल	सहायक पोलीस आयुक्त, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई
११८.	मीनल सचिन तारकर	अपर उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई.
११९.	संध्या बुधाजी गावडे	पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, रत्नागिरी.
१२०.	नीलम प्रशांत वाव्हळ	पोलीस उप अधीक्षक, राज्य नियंत्रण कक्ष, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांचे कार्यालय, मुंबई
१२१.	माया हणमंत मोरे	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
१२२.	कुमुद जगन्नाथ कदम	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
१२३.	अनिता उदय मोरे	सहायक पोलीस आयुक्त, नागपूर शहर
१२४.	स्वप्ना मधुकर बोकील	अपर उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई.
१२५.	सारा विश्राम अभ्यंकर	पोलीस उप अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे कार्यालय, महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई
१२६.	अनघा विद्याधर देशपांडे	पोलीस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
१२७.	अलका सदशिव देशमुख	अपर उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
१२८.	दौलत आबाजी साळवे	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
१२९.	स्वाती शंकर कुराडे	अपर उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
१३०.	झुबेदा मोहमद रजाक शेख	सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
१३१.	क्रांती नामदेव पवार	अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.), गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती

अ.क्र. (१)	पोलीस अधिका-याचे नाव (श्री./श्रीम.) (२)	पदोन्नतीने पदस्थापना (३)
१३२.	शुभदा प्रदीप चव्हाण	पोलीस उप अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे कार्यालय, महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई
१३३.	निलिमा मुरलीधर आरज	उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगरुळपीर, जि. वाशिम
१३४.	सुनिल प्रताप शिंदे	सहायक पोलीस आयुक्त, नागपूर शहर
१३५.	सीताराम शंकर कोल्हे	सहायक पोलीस आयुक्त, नाशिक शहर
१३६.	सरदार पांडुरंग पाटील	पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, अकोला
१३७.	महेश मोहनराव तरडे	सहायक पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर-वसई-विरार
१३८.	श्रीकांत रेवणसिद्ध धरणे	सहायक पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई
१३९.	अनिल शिवाजी मांगले	सहायक पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई
१४०.	साईनाथ रामराव ठोंबरे	सहायक पोलीस आयुक्त, संभाजीनगर
१४१.	रामदास जयसिंग इंगवले	उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा, जि. लातूर
१४२.	संजय शामराव पवार	उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगांव, जि. वर्धा
१४३.	सुरेश किसनराव सहाणे	सहायक पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई

अटी:-

- १) उक्त पदोन्नती ही विशेष अनुमती याचिका क्र.२८३०६/२०१७ या प्रकरणात मा.सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णय व आदेश यांच्या अधीन राहून देण्यात येत आहे.
- २) उक्त पदोन्नती ही शा.नि., सा.प्र. विभाग, क्र.बीसीसी-२०१८/प्र.क्र.३६६/१६-ब, दिनांक ०७.०५.२०२१, यास आव्हान देण्यात आलेल्या प्रकरणात मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहे.
- ३) उक्त पदोन्नती ही निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असल्याने या तात्पुरत्या पदोन्नतीमुळे संबंधित अधिकारी यांना नियमाधीनतेचा (regularization) व सेवाज्येष्ठतेचा (seniority) कोणताही हक्क असणार नाही.

२. त्या अनुसार, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांनी मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण/न्यायालय यांचे आदेश, निवडणुकीची आदर्श आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था, इत्यादी लक्षात घेऊन पुढील उचित कार्यवाही करावी.

३. हा शासन आदेश, सामान्य प्रशासन विभागाच्या मान्यतेने [अनौपचारिक संदर्भ क्र.११३०/२०२२/का.-१२, दिनांक १९.१०.२०२२] आणि पोलीस आस्थापना मंडळ क्र.१ यांच्या शिफारशीचा यथायोग्य विचार करून, महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) याच्या कलम २२न यामध्ये निर्दिष्ट सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.

४. हा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०५२२२३४८०२७४२९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(स्वप्निल गोपाल बोरसे)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

- १) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- २) मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

प्रत-

- १) अपर मुख्य सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २) पोलीस महासंचालक, लोहमार्ग, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ३) पोलीस महासंचालक, दहशतावाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ४) महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ५) सर्व पोलीस आयुक्त.
- ६) सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ७) सर्व परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक/ पोलीस उप महानिरीक्षक.
- ८) सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक.
- ९) प्रधान महालेखापाल (लेखा व हकदारी/ लेखा परीक्षा)-१/२, महाराष्ट्र, मुंबई/ नागपूर.
- १०) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- ११) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- १२) संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.
- १३) संबंधित पोलीस अधिकारी (पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांच्यामार्फत).
- १४) निवड नस्ती, पोल-१अ.